



Date: July 21, 2020

To
The General Manager
DCS - CRD
BSE LIMITED
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai - 400 001

Scrip code: 507966

Sub: Intimation under Regulation 47 (3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

Pursuant to the provisions of Regulation 47 (3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the newspaper clipping regarding intimation of Board Meeting to be held on August 08, 2020, published in Business Standard and Mumbai Lakshadeep dated July 20, 2020 are enclosed herewith.

Kindly take the same on records.

Thanking you.

Yours faithfully,

For RAS RESORTS AND APART HOTELS LTD

Binita Patel
Company Secretary & Compliance Officer
EA046394A000075247
Encl.: As above

RAS RESORTS & APART HOTELS LIMITED
 Registered Office: Rosewood Chambers, 99/C, Tulsiwadi, Tardeo, Mumbai - 400 034
 CIN: L24200MH1985PLC036044
 Tel: 4321 6600 Fax No: 4321 6648/23526325
 Email: companysecretary@rasresorts.com

NOTICE
 Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors will be held on Saturday, 08th August, 2020 at 11.45 a.m. inter alia to consider and to approve the Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2020. The notice of the aforesaid meeting is available on our website on following link:
<http://www.raahl.com/announcements.htm>

For RAS RESORTS & APART HOTELS LTD
 Sd/-
 Binita Patel
 CS & Compliance Officer
 Dated : 18th July, 2020

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given that the chain of agreements pertaining to Flat No. 9 on the Ground Floor, B-Wing, Building No. 4 known as The Ravi Co-operative Hsg. Soc. Ltd. situated at Dr. A.V. Baliga Nagar, Jasmine Mill Road, Mahim (East), Dharavi, Mumbai 400 017 have been lost. Details of the Lost agreements are as below:-
 1. Sale and transfer deed dated 23rd June 1994 executed between Shri. S.M. Devavaram (Therein referred as "The Vendors") and V. Subbu Rathinam (Therein referred as "The Purchaser")
 2. Agreement of sale dated 9th August 2002 executed between V. Subbu Rathinam (Therein referred as "The Vendors") Mrs. Qamar Nigar Nasir Shaikh (Therein referred as "The Purchaser")
 3. Agreement of sale dated 9th February 2004 executed between Mrs. Qamar Nigar Nasir Shaikh (Therein referred as "The Transferor") and Mrs. Najma Aslam Haji, Mrs. Mumtaz Anwar Mulla, Mrs. Noorjahan Lshitq and Ms. Rubina Usman Esab (Therein referred as "The Transferee").
 (Any person having legal claim, right, title, interest, demand thereof by way of any deed, charge, mortgage, gift, trust, inheritance, possession, easement, lien, lease, assignment, will or otherwise, in respect of the said premises, are hereby requested to lodge the claim along with the original documents at the Advocate's office within 14 days from the date of this notice failing which the procedure towards the sale and transfer of the said flat will be proceeded. Any objection claim received there after shall be deemed to have been waived, cancelled and/or abandoned and shall not be at binding upon the current owner i.e. Mr. Sindhu Prakash Shinde.
 Dated this 20th Day of July, 2020
 Sd/-
 Adv. Maroo A.P.
 Notary Public, (Govt. of India)
 B-1201/1202, Anmol Tower, Nr. MTNL, S.V. Road, Goregaon (W), Mumbai- 063

SBI
 Corporate Centre, Stressed Assets Resolution Group,
 2nd floor, Tower "4", The Arcade Building,
 World Trade Centre, Cuffe Parade, Mumbai - 400 005.

SALE OF FINANCIAL ASSETS TO BANKS/ ARCs/NBFCs/FIs THROUGH e-AUCTION
 State Bank of India invites bids from the Banks/ARCs/NBFCs/FIs through e-Auction for sale of financial assets. Banks/ARCs/NBFCs/FIs interested in bidding for buying such financial assets, to be showcased by the Bank from time to time, can participate in the bidding process after executing a non-disclosure agreement with the Bank, if not already executed. For execution of non-disclosure agreement with the Bank & other queries, if any, such interested Banks/ARCs/NBFCs/FIs can contact on e-mail id-dgm.sr@sbi.co.in

State Bank of India invites Expression of Interest from Banks/ARCs/NBFCs/FIs for the proposed sale of its Non Performing Assets (NPAs) comprising (01) financial asset with Total outstanding of ₹80.53 Crore. Interested prospective bidders are requested to intimate their willingness to participate in the e-Auction by way of an "Expression of Interest". Kindly visit Bank's Website at <https://bank.sbi> Click on link [SBI in the news > Auction Notice > ARC AND DRT](#) for further details.

Issued by
Deputy General Manager (ARC)
 Place: Mumbai
 Date: 20-07-2020

Tips Industries Limited
 Regd. Office: 601, 6th Floor, Durga Chambers, Linking Road, Khar (W), Mumbai 400 052.
 Tel No. 91-22-66431186, Email: response@tips.in
 Fax No. 91-22-66431169 Website: www.tips.in
 CIN: L92120MH1996PLC099359

NOTICE
 Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, NOTICE is hereby given that the Meeting of Board of Directors of the Company will be held on **Friday, July 24, 2020** to consider and approve the Audited Financial Results of the Company for the quarter and financial year ended March 31, 2020 and to recommend dividend, if any.

A copy of the Notice is available on the website of the Company at www.tips.in, and also available on the website of BSE Ltd. at www.bseindia.com and National Stock Exchange of India Ltd. at www.nseindia.com

For Tips Industries Limited
 Sd/-
Bijal R. Patel
 Company Secretary
 Place: Mumbai
 Date : July 19, 2020

ORACLE
ORACLE FINANCIAL SERVICES SOFTWARE LIMITED
 Regd. Office: Oracle Park, Off Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 063
 Tel: +91 22 6718 3000; Fax: +91 22 6718 3001; CIN: L72200MH1989PLC053666
 Website: www.oracle.com/financialservices; E-mail: investors-vp-ofss_in_grp@oracle.com

Notice of 31st Annual General Meeting and E-voting Information
 The 31st Annual General Meeting ("AGM") of the Members of Oracle Financial Services Software Limited ("the Company") will be held on Tuesday, August 18, 2020 at 5.00 p.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set forth in the notice of the AGM ("Notice") dated June 24, 2020.

The Annual Report of the Company for the financial year 2019-20 has been sent on July 18, 2020 through electronic mode to the Members whose e-mail addresses are registered with the Registrar and Share Transfer Agents/Depository Participants in accordance with the circular issued by the Ministry of Corporate Affairs dated May 5, 2020 read with circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 and Securities and Exchange Board of India vide its Circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 (collectively referred to as 'Circulars'). The Annual Report of the Company for the financial year 2019-20 is also available on the Company's website at: <https://www.oracle.com/a/ocom/docs/industries/financial-services/ofss-annual-report-2019-20.pdf> and also on the websites of BSE Limited, National Stock Exchange of India Limited and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

Remote e-voting information
 1. In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the ICSI (each as amended or modified from time to time), the Company is providing facility to its Members to cast their votes electronically through the electronic voting service facility provided by NSDL on the items of business set forth in the Notice.
 2. The remote e-voting shall commence on Thursday, August 13, 2020 (9.00 a.m. IST)
 3. The remote e-voting shall close on Monday, August 17, 2020 (5.00 p.m. IST), the remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter.
 4. Only the Members holding shares of the Company (in physical or dematerialized form) on the cut-off date, i.e. Tuesday, August 11, 2020 shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM. The Members who have already cast their vote through remote e-voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote at the AGM.
 5. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the notice has been sent electronically by the Company, and holds shares as on the cut-off date, i.e. Tuesday, August 11, 2020, may obtain the login ID and password for remote e-voting or e-voting at the AGM by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for e-voting, then existing user ID and password can be used for casting vote.
 6. Members who will be present in the AGM through VC / OAVM facility and have not casted their vote through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM.
 7. Detailed procedure for e-voting and joining the Meeting through VC / OAVM is provided in the Notice of the AGM.
 8. In case of any queries with the use of technology, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in
 9. Members who need assistance before or during the AGM, can contact NSDL on evoting@nsdl.co.in or at toll free no.: 1800-222-990 or send a request to Ms. Sarita Mote, Assistant Manager, NSDL at saritam@nsdl.co.in or call on Tel: 022-2499 4890.

Book Closure
 Also, Notice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rules thereto, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, August 12, 2020 to Tuesday, August 18, 2020 (both days inclusive) for the purpose of the AGM.

For Oracle Financial Services Software Limited
Onkarnath Banerjee
 Company Secretary & Compliance Officer
 Place : Mumbai
 Date : July 18, 2020

GUJARAT SIDHEE CEMENT LIMITED
 (CIN : L26940GJ1973PLC002245)
 Regd. Office : At "Sidheegram", PO - Prahnava BO, Via Sutrapada SO (Taluka), Pin Code 382 275, Dist. Gir Somnath, Gujarat.
 Phone: 02876-268200, Fax No. 02876-286540
 E-mail : gsclinvestorquery@mehtagroup.com
 Website: www.gujaratsidheecementlimited.com

NOTICE
 (For the attention of Equity Shareholders of Gujarat Sidhee Cement Limited)
 Pursuant to the General Circular No.20/2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India, the Company will be sending the annual reports, notices and other communications in electronic form only.

We therefore request the Members of Gujarat Sidhee Cement Limited ("Company"), who have not yet registered their phone numbers and email address, to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company's Registrar and Transfer Agent, M/s. Link Intime India Pvt Ltd. (Unit: Gujarat Sidhee Cement Limited), C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083 or by e-mail at Mumbai@linkintime.co.in.

Members holding shares in electronic and physical form can also register their phone numbers and e-mail address by visiting the link <http://gscl.mehtagroup.com/investors/shareholders-mobile-email-id-registration-form>

The said Notice may be accessed on the Company's website at www.gujaratsidheecementlimited.com and may also be accessed on the Stock Exchanges website at www.bseindia.com and www.nseindia.com

For Gujarat Sidhee Cement Limited
 Sd/-
V.R. Mohnot
 CFO & Company Secretary
 Mumbai,
 Dated : 18.07.2020

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT
 (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)
FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF SHRI TRADCO DEESAN PRIVATE LIMITED

RELEVANT PARTICULARS

1 Name of corporate debtor	Shri Tradco Deesan Private Limited
2 Date of incorporation of corporate debtor	17/05/2010
3 Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies, Mumbai
4 Corporate Identity No./ Limited Liability Identification No. of corporate debtor	U15400MH2010PTC203313
5 Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	26, Anantwadi, 4th Floor, Bhuleshwar, Mumbai, 400002, MH
6 Insolvency commencement date in respect of corporate debtor	18th July, 2020.
7 Estimated date of closure of insolvency resolution process	11th January, 2021 (180 days from 18th July, 2020)
8 Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	CA Fanendra Harakchand Munot Reg no. IBBVIPA-001/IP-P00515/2017-18/10916
9 Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	6th Floor, Marfatil House Building, H T Parekh Marg, Backbay Reclamation, Mumbai - 400020. E-mail: frmunot@gmail.com Cell: 9822791945
10 Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	101, Monoplex Plaza, Deep Bungalow Chowk, Model Colony, Pune- 411016. Cell: 9822791945. E-mail: ip.shritradco@gmail.com
11 Last date for submission of claims	1st August, 2020
12 Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional	NA (As per information available with the IRP)
13 Names of Insolvency Professionals Identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class)	NA
14 (a) Relevant Forms and (b) Details of authorized representatives available at:	Web link: http://ibbi.gov.in/downloadform.html Physical Address: 101, Monoplex Plaza, Deep Bungalow Chowk, Pune - 411016.

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate Insolvency Resolution Process (IRP) of Shri Tradco Deesan Private Limited on 18th July, 2020.

The creditors of Shri Tradco Deesan Private Limited are hereby called upon to submit their claims with proof on or before 1st August, 2020 to the Interim Resolution Professional at the address mentioned against entry No. 10.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

For Shri Tradco Deesan Private Limited
 Sd/-
 Name of Interim Resolution Professional:
 Fanendra Harakchand Munot
 Date: 18th July, 2020
 Place: Mumbai
 IBBVIPA-001/IP-P00515/2017-18/10916

SONATA SOFTWARE LIMITED
 CIN : L72200MH1994PLC082110
 Registered Office: 208, T V Industrial Estate, 2nd Floor, S K Ahire Marg, Worli, Mumbai - 400 030.
 Corporate Office: 1/4, APS Trust Building, Bull Temple Road, N. R. Colony, Bengaluru - 560 004.
 Tel: 91-80-67781999, Fax: 91-80-2661 0972.
 E-mail: info@sonata-software.com,
 website: www.sonata-software.com

NOTICE OF THE 25th ANNUAL GENERAL MEETING (AGM) AND REMOTE E-VOTING INFORMATION
 Notice is hereby given that the Twenty-fifth Annual General Meeting of Sonata Software Limited (Company) will be held on Tuesday, 11th August, 2020 at 4.00 P.M. IST through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013, and other applicable Laws, Rules made there under and General Circular No.14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI Circular dated May 12, 2020 (collectively referred to as "Circular") to transact the businesses as set out in the Notice of the AGM.

In compliance with the above circulars, the Company has sent the Notice of the AGM along with Annual Report for FY 2019-20 to all those Members in electronic mode whose email ID's are registered with the Depository Participant/Registrar and Share Transfer Agent (RTA) of the Company.

The Notice of the AGM and the Annual Report for FY 2019-20 is available on the Company's website at https://www.sonata-software.com/sites/default/files/financial-reports/2020-07-sonata-software-annual-report-for-fy-2019-20_0.pdf and websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and also on the website of NSDL www.evoting.nsdl.com.

The Company is providing the facility to its Members to exercise their right to vote on the businesses as set forth in the Notice of the AGM by electronic means through both remote e-voting and e-voting at the AGM. All Members are informed that:

- Members may attend the 25th AGM through VC/OAVM at www.evoting.nsdl.com by using their remote e-voting credentials.
- The instructions for participating through VC/OAVM and the process of e-voting, including the manner in which Members holding shares in physical form or who have not registered their email address can cast their vote through e-voting, are provided as part of the Notice.
- Members whose names appear in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date of Tuesday, August 4, 2020, shall only be entitled to avail the remote e-voting facility or vote as the case may be at the AGM.
- Remote e-voting shall commence at 9.00 a.m. (IST) on Saturday, 8th August, 2020 and end at 5.00 p.m. (IST) on Monday, 10th August, 2020. Remote e-voting shall not be allowed beyond 5:00 p.m. on 10th August 2020, and once vote on a resolution has been cast by a Member, the Member will not be allowed to change it subsequently.
- In case a person has become a Member of the Company after dispatch of Notice but on or before the cut-off date for remote e-voting, or has registered the email address after dispatch of the Notice, such Member may obtain user ID and password in the manner as provided under the procedure and instructions for e-voting.
- Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC/OAVM, but are not entitled to cast their vote again. Members who have not cast their vote through remote e-voting and are present in the AGM through VC/OAVM shall be eligible to vote through e-voting at the AGM.
- Members who have not registered their email ID's are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company's RTA- KFin Technologies Private Limited at einward.ris@kfinitech.com.
- In case of queries, the Members may refer Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Members available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no : 1800 222 990 or send a request to evoting@nsdl.co.in. In case of any grievances connected with facility for e-voting, please contact Ms. Sarita Mote, Assistant Manager-NSDL at saritam@nsdl.co.in or Ms. Soni Singh, Assistant Manager-NSDL, at sonis@nsdl.co.in or +91-22-24994559 who will address the grievances on e-voting or Members may write to the Company Secretary at investor@sonata-software.com

For Sonata Software Limited
 Sd/-
Mangal Kulkarni
 Company Secretary
 Date : July 18, 2020
 Place : Bengaluru

Central Bank of India
 1911 से आरंभ की गई "सर्वोत्तम" "CENTRAL" TO YOU SINCE 1911
 Head Office: Chandernaguri, Narfiman Point, Mumbai-400021

REQUEST FOR PROPOSAL
 RFP reference no. CO:R&BD: BANCASSURANCE: RFP:2020-21:78
 Dated 20.07.2020 to select one insurance company for standalone health insurance business. Last date & time for receipt of bids/responses is 03.00 PM of 10.08.2020. For tender details visit to our website: www.centralbankofindia.co.in

INSILCO LIMITED
 (A Member of Evonik Industries Group)
 CIN: L34102UP1988PLC010144
 Regd. Office: A-5, UPSIDC Industrial Area, Bhartiagram, Gajraula, Distt. Amroha, Uttar Pradesh-244223,
 Phone: 09837923893, Fax: (05924) 252348, Email: insilco@evonik.com
 Website: www.insilcoindia.com

NOTICE OF THE 32nd ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE ETC.
 Notice is hereby given that:
 1. The 32nd Annual General Meeting of the Company ("32nd AGM") will be convened on Thursday, 13th August 2020 at 02:30 PM. IST through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") Facility to transact the Ordinary Business, as set out in the Notice of the 32nd AGM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April 2020, 13th April 2020 and 5th May 2020, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular"), without the physical presence of the Members at a common venue.

2. In terms of MCA Circulars and SEBI Circular, the Notice of the 32nd AGM and the Annual Report for the year 2019-20 including the Audited Financial Statements for the year ended 31st March 2020 ("Annual Report") has been sent by email to those Members whose email addresses are registered with the Company Depository Participant(s). The requirements of sending physical copy of the Notice of the 32nd AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circulars.

3. Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. 7th August 2020 may cast their vote electronically on the business as set out in the Notice of the 32nd AGM through electronic voting system ("remote e-Voting") of National Securities Depository Limited ("NSDL"). All the members are informed that:
 i. The business as set out in the Notice of the 32nd AGM will be transacted through remote e-Voting or e-Voting system at the AGM;
 ii. The remote e-Voting shall commence on Monday, 10th August 2020 at 9:00 am IST;
 iii. The remote e-Voting shall end on Wednesday, 12th August 2020 at 5:00 pm IST;
 iv. The cut-off date, for determining the eligibility to vote through remote e-Voting or through the e-Voting system during the 32nd AGM, is 7th August 2020;
 v. Remote e-Voting module shall be disabled after 5:00 pm IST on 12th August 2020;
 vi. Any person, who becomes Member of the Company after sending the Notice of the 32nd AGM by email and holding shares as on the cut-off date i.e. 7th August 2020, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or insilco@evonik.com. However, if a person is already registered with NSDL for remote e-Voting then existing user ID and password can be used for casting vote;
 vii. Members may note that: a) the remote e-Voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently; b) the facility for e-Voting shall also be made available during the AGM, and those members present in the AGM through VC facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-Voting and otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-Voting system at the 32nd AGM; c) the Members who have cast their vote by remote e-Voting prior to the 32nd AGM may participate in the 32nd AGM through VC/OAVM Facility but shall not be entitled to cast their vote again through the e-Voting system during the 32nd AGM; and d) a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting, participating in the 32nd AGM through VC/OAVM Facility and e-Voting during the 32nd AGM;
 viii. The manner of voting remotely for members holding shares in dematerialized mode, physical mode and members who have not registered their email address is provided in the Notice of the 32nd AGM;
 ix. The Notice of the 32nd AGM and the Annual Report are available on the website of the Company at www.insilcoindia.com and the website of BSE Limited at www.bseindia.com. The Notice of the 32nd AGM is also available on the website of NSDL at www.evoting.nsdl.com; and
 x. Those Members holding shares in physical form, whose email addresses are not registered with the Company, may register their email address by sending, scanned copy of a signed request letter mentioning name, folio number and complete address, self attested scanned copy of the PAN Card, and self attested scanned copy of any document (such as AADHAR Card, Driving Licence, Bank Statement, Passport) supporting the registered address of the Member, by email to the Company's email address insilco@evonik.com. Members holding shares in demat form can update their email address with their Depository Participant.
 xi. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in or in contact Ms. Pallavi Mhatre, Manager or Ms. Soni Singh, Asst. Manager, National Securities Depository Limited, Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamla Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Panel, Mumbai - 400 013, at the designated email id - evoting@nsdl.co.in or pallavi@nsdl.co.in or sonis@nsdl.co.in or at telephone nos.: +91 22 24994545, +91 22 24994559, who will also address the grievances connected with voting by electronic means. Members may also write to the Company Secretary at the Company's email address insilco@evonik.com.
 4. The Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Friday, 7th August 2020 to Thursday, 13th August 2020 (both days inclusive) for annual closing.

Insilco Limited
 Sd/-
Swati Surhania
 Company Secretary and Compliance Officer
 Date : 18.07.2020
 Place : New Delhi

OPTO CIRCUITS (INDIA) LIMITED
 CIN: L85110KA1992PLC013223
 Regd. Office: Plot No.83, Electronics City, Hosur Road, Bengaluru - 560 100.
 Website: www.optoindia.com Email id: ir@optoindia.com
 Email: investor's relations id- investorservices@optoindia.com
 Tel: 080-28521040/41/42, Fax: 080-28521094

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED MARCH 31ST, 2020
 (Rs. in Lakhs except EPS)

Sl No.	Particulars	STANDALONE				
		Quarter Ended		Year Ended		
		31/03/2020 (Audited)	31/12/2019 (Un-Audited)	31/03/2019 (Audited)	31/03/2020 (Audited)	31/03/2019 (Audited)
01.	Total Income from Operations (Net)	910.51	2,435.23	2,705.46	6,555.37	10,797.95
02.	Net profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(165.56)	872.83	1,033.36	1,563.94	3,492.10
03.	Net profit/(Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	(35,232.57)	872.83	1,033.36	(1,19,152.33)	3,492.10
04.	Net profit/(Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	(35,232.57)	872.83	1,033.36	(1,19,152.33)	3,492.10
05.	Total Comprehensive income for the period [comprising profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(35,232.57)	872.83	1,033.36	(1,19,152.33)	3,492.10
06.	Equity Share Capital	30,062.57	30,062.57	30,062.57	30,062.57	30,062.57
07.	Earnings per share (EPS) (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)					
	- Basic	(11.72)	0.29	0.36	(39.63)	1.20
	- Diluted	(11.72)	0.29	0.36	(39.63)	1.20
		CONSOLIDATED				
01.	Total Income from Operations (Net)	3,972.96	5,537.83	6,242.22	18,595.80	25,960.96
02.	Net profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(2,333.86)	703.61	1,237.48	(509.38)	5,379.35
03.	Net profit/(Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	(12,582.31)	635.99	1,237.48	(137,941.20)	5,379.35
04.	Net profit/(Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	(12,599.54)	635.99	1,104.82	(137,958.44)	5,160.84
05.	Total Comprehensive income for the period [comprising profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(12,599.54)	635.99	1,104.82	(137,958.44)	5,160.84
06.	Equity Share Capital	30,062.57	30,062.57	30,062.57	30,062.57	30,062.57
07.	Earnings per share (EPS) (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)					
	- Basic	(3.87)	0.21	0.38	(45.50)	1.77
	- Diluted	(3.87)	0.21	0.38	(45.50)	1.77

1. The above results were reviewed by the Audit Committee and taken on record at the meeting of the Board of Directors at their meeting held on 14th July, 2020.

2. The above is an extract of the detailed format of quarter & year ended 31st March, 2020 results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 The Full formats of the results are available on the Stock Exchanges websites at a link (<http://www.bseindia.com/corporates>) and <http://www.nseindia.com/corporates>) and on the Company's website at www.optoindia.com

For and on behalf of Board of Directors,

१८ गावे पालिकेतून न वगळण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल

कल्याण, दि. १९ : कल्याण कोणत्याही जिल्हा, तालुका, शहर किंवा नगरपालिका यांच्या हद्दीमध्ये फेरबदल करता येत नाही. याबुद्दकता यांच्या म्हणण्या प्रमाणे महानगरीतून नगरपरिषद करणे नियमबाह्य आहे. १८ गावे कोरोनाचा प्रादुर्भाव असताना काढणे हे १८ गावांसाठी अन्यायकारक आहे. कारण १८ गावांसाठी हॉस्पिटल पासून कोणतीही सुखसुविधा नाही. राज्यपाल यांनी घोषित केलेल्याप्रमाणे औद्योगिक नगरी असलेल्या भागांमध्ये नगरपरिषद स्थापन करता येत नाही. सोनारपाड्याचा काही भाग हा औद्योगिक नगरी मध्ये येत असल्यामुळे शासनाला येथे नगरपरिषद स्थापन करता येणार नाही असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

धारावी पॅटर्नच्या धर्तीवर राबवण्यात येणाऱ्या त्रिसूत्री कार्यक्रमास टिटवाळात आजपासून सुरुवात

टिटवाळा, दि. १९ (प्रतिनिधी) : - कल्याण-डोंबिवलीत वाढणारा कोरोना रुग्णांचा वाढता आकडा सातत्याने लॉकडाऊन घेऊनही आटोक्यात न आल्याने व रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतच असल्याने अखेर आता कॅ.डॉ.म.न.पा क्षेत्रात यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका धारावी पॅटर्नच्या धर्तीवर त्रिसूत्री कार्यक्रम राबवीत आहे. टिटवाळात देखील याची सुरुवात आजपासून करण्यात आली.



कमिटीत सर्व पक्षांचे प्रतिनिधी सर्व स्वयंसेवक, संघटना जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर त्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी घरोघरी जाऊन सर्व केला जाणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापौर पदाधिकारी व नगरसेवकांना संबोधित करून प्रसारित केलेल्या आपल्या संदेशात म्हटले आहे. डोअर टू डोअर सर्व करत असतानाच एखाद्या शाळेमध्ये किंवा मध्ये हॉलमध्ये कॅम्प लावण्यात येणार आहे. यामध्ये तापाचे सर्दी खोकला यांचे रुग्ण

आढळले तर त्यांची नटेजेन टेस्ट करण्यात येणार आहे. आज मांडा टिटवाळा येथील आरोग्य केंद्रात याची सुरुवात करण्यात आली यावेळी वार्ड क्रं ८ च्या नगरसेविका सौ. अपेक्षा बदेश जाधव यांनी अश्या संकटाच्या वेळेसही आपल्या जीवाची परवा न करता आपले कर्तव्य निभावणाऱ्या आणि जनसेवेसाठी स्वतःहून पुढे येणाऱ्या महापालिकेच्या मांडा आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ.मृणाल मतेकर आरोग्य सेविका संगीता अहिर तसेच कोणतीही अपेक्षा न करता स्वयंसेवक म्हणून सर्व करणारे वेदांत मेखी, समीर मेखी ओम कार कदम,चेतन नेटके,अश्विन केदारे, श्लोक देशमुख, साहिल घाडे या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कोरोनायुद्धा यांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर मांडा टिटवाळातील कोरोना रुग्ण व परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी येथील आरोग्य अधिकारी डॉ.मृणाल मतेकर, नगरसेविका अपेक्षा जाधव, मनसेचे मांडा टिटवाळा उपविभाग अध्यक्ष बदेश जाधव आदींजण उपस्थित होते. याप्रसंगी नागरिकांनी योग्य तसेच सहाय्य करावे असे आवाहन आरोग्य विभाग आणि नगसेविका जाधव यांनी केले आहे.

आर्य भगत रिलायन्स फाउंडेशन स्कूलमधून दहावीत प्रथम



पाली/बेगसे दि.१९ (प्रतिनिधी) नुकताच सीबीएसई अभ्यासक्रमाचा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा निकाल जाहीर झाला.त्यात चांगली यथील डॉक्टर दाम्पत्य रोटेरियन डॉ.मिलिंद आणि डॉ.सौ.शीलता भगत यांचा मुलगा कु. आर्य मिलिंद भगत हा लोडिवली येथील रिलायन्स फाउंडेशन स्कूलमधून पहिला आला आहे. आर्य भगत ने ९९.६ टक्के गुण प्राप्त केले आहेत. तसेच खालापूर तालुक्यातून पहिला वेण्याचा मान त्याने मिळवला आहे. सातत्यपूर्ण वाचन, एकाग्रता, वर्षभर नियमित अभ्यास व शाळेतील शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन व आईवडिलांचे पावलोपावली सहकार्य यायोगे हे यश त्याने संपादन केले आहे. त्याच्या स्पर्धुणीय यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Tips Industries Limited. Regd. Office: 601, 6th Floor, Durga Chambers, Linking Road, Khar (W), Mumbai 400 052. NOTICE Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, NOTICE is hereby given that the Meeting of Board of Directors of the Company will be held on Friday, July 24, 2020 to consider and approve the Audited Financial Results of the Company for the quarter and financial year ended March 31, 2020 and to recommend dividend, if any.

Table with 3 columns: CHANGE OF NAME, CHANGE OF NAME, CHANGE OF NAME. Contains various name change notices for individuals like Sumit Kumar, Megha Raj, etc.

RAMBAUGH CO-OP HOUSING SOCIETY LTD. Building No.4/5, Near Eye Hospital, Parkna, Vasai-401201. PUBLIC NOTICE Notice is hereby given that the Share Certificate No. 5 dated 14-08-2005 ordinary shares bearing distinctive Nos.21 to 25 of Rambaugh Co-op. Hsg. Society, Building No.4/5, Near Eye Hospital, Parkna, Vasai standing in the name of Shri K. Thusidharan have been reported misplaced and that an Application for issue of duplicate Share Certificate in respect thereof has been made to the Society to whom objection, if any, against issuance of such Duplicate Certificate should be made of publication of this notice within fifteen days. Date: 20.07.2020 Place: Mumbai

जारीर सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, आमचे अशील श्री. भाविन विजय नागडा व श्रीमती वैज्री भाविन नागडा (यापुढे सदर मालक म्हणून संदर्भ). र./दि.: विन्य व्द्यु को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, सी विंग, फ्लॅट/खोली क्र.सी/३, २८/३०, वाळकेश्वर रोड, मलबार-कंबाला हिल, मुंबई-४००००६ यांनी सर्व अधिभारपासून मुक्त असलेले व स्पष्ट बाजारभाव असलेली खाली नमुद जगणेचे अधिकार चौकशी व परिक्षणाचे मला सूचना दिलेल्या आहेत. १. पुर्वीचे मालक श्री. परग रमेश पाठक यांनी त्यांचे दिनांक १८ जुलै, २०२० रोजीचे घोषणापत्र व क्षतिपूर्ती करारनामानुसार खालील प्रस्तुतिकरण दिले आहे. अ. श्री. जयदेव गिरीजाशंकर शर्मा व श्री. परग रमेश पाठक यांनी खालील अनुसूचीत जगा संयुक्त मालक श्री. वसंतलाल मोहनलाल पटेल व श्रीमती मुत्तिका वसंतलाल पटेल यांच्याकडून संयुक्तपणे खरेदी केली होती आणि त्यांचे सदस्य म्हणून नाव दाखल झाले होते. ब. श्री. जयदेव गिरीजाशंकर शर्मा यांचे ०६.०१.२००६ रोजी निधन झाले. त्यांच्या पत्नीचे व त्यांचे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. क. श्री. जयदेव गिरीजाशंकर शर्मा यांच्या निधनानंतर सोसायटीने श्री. जयदेव गिरीजाशंकर शर्मा यांचे शेअर्स संयुक्त मालक असलेले श्री. परग रमेश पाठक यांच्या नावे केले आणि म्हणून वारसाहक कायदा लागू नाही आणि श्री. जयदेव गिरीजाशंकर शर्मा यांच्या कायदेशीर वारसदारांनी ते मान्य केले आहे आणि म्हणून सदर शेअर्स श्री. परग रमेश पाठक यांच्या नावे हस्तांतरित केले होते. म्हणून श्रीमती प्रेरणा रमेश पाठक तसेच श्री. जयदेव गिरीजाशंकर शर्मा यांचे कायदेशीर वारसदार यांना सदर अनुसूचित मालमतेवर कोणताही दावा असणार नाही. ड. श्री. परग रमेश पाठक यांनी आमचे अशील असलेल्या मालकांना खाली नमुद मालमतेची विक्री केली आहे. २. आमचे अशिलांना खालील अनुसूचीत नमुद मालमतेच्या तारणाद्वारे कर्ज प्राप्त करावयाचे आहे आणि म्हणून बँकेच्या आवश्यकतेनुसार अधिकाराचे निरीक्षण करणे आवश्यक आहे आणि म्हणून त्यांनी अधिकाराचे निरीक्षणासाठी सदर जाहीर सूचना वितरण करण्याचे आम्हाला निदेश दिले आहेत. ३. जर कोणी व्यक्ती, कोणत्याही स्वरूपाचा दावा किंवा हित असल्यास त्यांनी त्यांचे दावा, अधिकार किंवा अन्य इतर हितवाचत सर्व आवश्यक दस्तावेजांच्या प्रतिसह दावा किंवा हितवाचत आवश्यक कागदपत्रांसह आमचे कार्यालय जगा क्र.४, १ मजला, फ्लॅट क्र.३७, आरएससी १९, भाग १, म्हाडा लेआऊट, गोरई सांगली को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., गोरई रोड, चोरिवली (प.), मुंबई-४०००१९ येथे सदर सूचनेच्या प्रथम प्रकाशनापासून १० दिवसांत कळवावे. उपरोक्त कालावधीत सदर सूचना आमच्याकडे प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की, सदर सोसायटीचे सदर मालमतेवर असलेले संपूर्ण अधिकार हे स्पष्ट व बाजारभाव योग्य तसेच सर्व अधिभारपासून मुक्त आहेत किंवा दावांचे धारकांनी त्यांचे दावे त्याम केले आहेत. अशा प्रसंगी सदर कालावधीनंतर उदभवणारे कोणतेही दावांच्या संदर्भांमिवाय सोसायटीला आम्ही आवश्यक अधिकार प्रमाणपत्र वितरित करू.

दाल स्ट्रीट इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड. नोंदीकृत कार्यालय: ३०१, चिंतामणी अपार्टमेंट्स, १४७८, सदाशिव पेठ, दिवळ रोड, पुणे-४११०३०. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु.लाखात) Table with columns: तपशील, संपलेली तिमाही, संपलेले वर्ष, संपलेली तिमाही, संपलेले वर्ष.

वर् संदर्भात मालमतेची अनुसूची फ्लॅट क्र.सी/३, ३रा मजला, विन्य व्द्यु को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, सी विंग, फ्लॅट/खोली क्र.सी/३, क्षेत्रफळ सुमारे ४६.४६ चौ.मी. विटअप क्षेत्र, जमिनीचे सदर फ्लॅट क्र.सी.एस. क्र.३०३, मलबार-कंबाला हिल विभाग, डी वॉर्ड क्र.२४७७(७)/४०१ अंतर्गत कर निर्धारित, खाते क्र. डीएक्स४००३७०७००००, २८/३०, वाळकेश्वर रोड, मलबार-कंबाला हिल, मुंबई-४००००६ तसेच दिनांक ८ सप्टेंबर, १९९९ रोजीचे सदस्य नोंद फॉलिओ क्र.०७ अंतर्गत भागप्रमाणपत्र क्र.०७ द्वारे प्रस्तुत अनुक्रमांक ३१ ते ३५ (दोन्ही समाविष्ट) धारक आणि रु.५०/- (रुपये पचास फक्त) प्रत्येकीचे ५ गुणपणे भरणा केलेले शेअर्स. प्राईम लिगमकरिता सही/- मालक चकील-उच्च न्यायालय दिनांक: २०.०७.२०२०

godrej agrovet गोदरेज अग्रोवेट लिमिटेड. गोदरेजकृत कार्यालय : गोदरेज बस, ३ व मजला, पिंपरीनामनगर, पूर्व इंग्रजी मार्ग, विक्रोळी (पूर्व), मुंबई - ४०० ०१६, महाराष्ट्र. Asian Star एशियन स्टार कंपनी लिमिटेड. नोंदीकृत कार्यालय: ११४-सी, मिलल कोर्ट, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१. सूचना गुंतवणूकदार निरीक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) यामध्ये कंपनीचे समभागांचे हस्तांतरण येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४ (कायदा) सहायिचा गुंतवणूकदार निरीक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तान्तरण व परतावा) अधिनियम, २०१६, (निधम) आणि तदनुसार त्यातील सुधारकांनुसार विधीय २०१३-१३ करिता घोषित लाभास जे मार्गीत ७ सलग वर्षे किंवा अधिक काळाकरिता दावा केलेले नाही किंवा देण्यात आलेले नाही ते आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅंड खात्यात कंपनीद्वारे हस्तांतरित करणे आवश्यक आहे.

POST OFFER ADVERTISEMENT TO THE EQUITY SHAREHOLDERS OF IND RENEWABLE ENERGY LIMITED (CIN: L40102MH2011PLC221715) ("IREL" / TARGET COMPANY"/"TTC") Registered Office: 67, Regent Chambers, 6th Floor, 208, Nariman Point, Jammalal Bajaj Marg, Mumbai-400 021. Email: info@vakharia.co.in, vakhinvs@gmail.com Website: www.vakharia.in

Table with 4 columns: Sl. No., Particulars, Proposed in the Offer Document, Actual. Contains financial details of Ind Renewable Energy Limited. 7.1 Offer Price Rs. 9 per Equity Share Rs. 9 per Equity Share. 7.2 Aggregate number of Shares tendered 7,90,000 2,79,827. 7.3 Aggregate number of Shares accepted 7,90,000 2,79,827. 7.4 Size of the offer (Numbers of shares multiplied by Offer price per share) Rs. 71,10,000 Rs. 25,18,443. 7.5 Shareholding of the Acquirer and PAC before Share Purchase Agreements (SPAs) and Public Announcement (No.& %) Nil (Nil%) Nil (Nil%). 7.6 Shares Acquired by way of Share Purchase Agreements (SPA) Number 1,55,000 1,55,000. % Fully Diluted Equity Share Capital (5.12%) (5.12%). 7.7 Shares Acquired by way of Open offer Number 7,90,000 2,79,827. % Fully Diluted Equity Share Capital (26.10%) (9.24%). 7.8 Shares Acquired after detailed Public Statement Number of shares acquired Not Applicable. Price of the shares acquired Not Applicable. % of the shares acquired Not Applicable. 7.9 Post Offer Shareholding of Acquirer and PAC Number 9,45,000 4,34,827. Fully Diluted Equity Share Capital (31.22%) (14.36%). 7.10 Pre and Post Offer Shareholding of Public Shareholders Pre-Offer 28,72,360 Post-Offer 20,82,360 Pre-Post 28,72,360 Post-Post 25,92,533. Number (94.88%) (68.78%) (94.88%) (85.64%). % Fully Diluted Equity Share Capital *On Post Preferential Paid Up Capital.